

BABA ARTS LIMITED

CIN: L72200MH1999PLC119177

B1 & B4, Baba House, 86, M.V. Road, Andheri (East), Mumbai 400093

Tel: 022 4979 4623 Website: www.babaartslimited.com

Email: babaartslimited@yahoo.com/investors@babaartslimited.com

Date: 18th May, 2026

The BSE Limited
The Corporate Relations Department
Dalal Street
Mumbai-400001

SCRIP CODE: 532380
SCRIP NAME: BABA

Dear Sir,

As per SEBI Circular No. SEBI/HO/MIRSD/MIRSD-iPoD/P/CIR/2025/97 dated 2nd July, 2025, read with HO/38/13/11(2)2026 MIRSD POD I/3750/2026 dated January 30, 2026 we have published Notice in respect of Special Window for Re-Lodgement of transfer requests for physical shares in the following newspapers.

The Free Press Journal dated 18th May, 2026
The Navshakti dated 18th May, 2026.

Pursuant to Regulation 47(1)(b) of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015, we are enclosing the cuttings of both the newspapers for your information & records.

Please Acknowledge.

Thanking you,

For Baba Arts Limited


Naishadh H. Mankad
Company Secretary & Compliance Officer



जाहीर सूचना

आम्ही मे. गजरा होम बिल्डर्स प्रायवेट लिमिटेड, सर्वसाधारण जनतेस कळवू इच्छितो की महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण विभागाने आमच्या प्लॉट नं. ४, सेक्टर ३७, खारघर, नवी मुंबई, महाराष्ट्र येथिल "भूमी सेरेनिटी" गृह आणि व्यावसायिक प्रकल्पाला दिनांक २४ मार्च २०२६ रोजी पत्र क्रमांक EC26C3801MH5444540N अन्वये पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून विस्तारीत मान्यता दिली आहे. सदर मान्यता पत्राची प्रत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयामध्ये तसेच पर्यावरण विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या <http://parivesh.nic.in/> संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

मे. गजरा होम बिल्डर्स प्रायवेट लिमिटेड.

बाबा आर्ट्स लिमिटेड

सीआयएन: एल७२२००० एमएच१९९९ पीएलसी१९९१७७
बी१/बी४, बाबा हाऊस, ८६, एम.व्ही. रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई - ४०००९३
दू: ०२२-४९७९४६२३ वेबसाईट: www.babaartslimited.com
ईमेल: babaartslimited@yahoo.com / investors@babaartslimited.com

भागधारकांना सूचना

प्रत्यक्ष शेअर्स हस्तांतरण विनंत्यांच्या

पुनर्सादरीकरणासाठी विशेष कक्ष

भागधारकांना कळवण्यात येते की, सेबीने त्यांच्या दिनांक ३० जानेवारी, २०२६ रोजीचे परिपत्रक क्र. एचओ/३८/१३/११(२)२०२६ एमआयआरएसडीपीओडी आय/३७५०/२०२६ द्वारे ०१ एप्रिल, २०१९ च्या मुदत समाप्तीपूर्वी सादर केलेले आणि दस्तऐवज/प्रक्रियेमधील त्रुटी किंवा अन्य कारणाने फेटाळलेले/परत केलेले/दुर्लक्षित केलेले प्रत्यक्ष शेअर्सच्या हस्तांतरण विनंत्यांच्या पुनर्सादरीकरणासाठी ०५ फेब्रुवारी, २०२६ पासून ०४ फेब्रुवारी, २०२७ पर्यंत एक विशेष कक्ष स्थापन केला आहे.

सदर विशेष कक्ष कालावधीत जे शेअर्स पुनर्सादरीकरणासाठी/हस्तांतरणासाठी पुन्हा सादर केले जातील, ते फक्त डीमॅट माध्यमातूनच जारी केले जातील. अशा हस्तांतरण-नि-डिमेंट विनंत्यांसाठी रितसर प्रक्रिया अनुसरली जाईल.

भागधारकांनी कृपया त्यांच्या विनंत्या आमच्या रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंट एमयूएफजी इनट्राईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (पूर्वीची लिंक इनट्राईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड) यांच्याकडे पुन्हा सादर करण्याची विनंती करण्यात येत आहे, ज्याचा तपशिल खाली दिलेला आहे:

एमयूएफजी इनट्राईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड
(पूर्वीची लिंक इनट्राईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड)
युनिट: बाबा आर्ट्स लिमिटेड,
सी-१०१, २४७ पार्क, १ ला मजला, एलबीएस रोड,
गांधी नगर, विक्रोळी (पश्चिम),
मुंबई - ४०००८३
दू: (०२२)४९१८६०००
फॅक्स: +९१ २२४९१८६०६०
ईमेल: investors.helpdesk@in.mpmfs.mufg.com

बाबा आर्ट्स लिमिटेड साठी,
नयशाद एच. मंकाड
कंपनी सेक्रेटरी आणि
अनुपालन अधिकारी

ठिकाण: मुंबई
दिनांक: १८ मे, २०२६

जाहीर सूचना

तमाम जनतेला याद्वारे सूचना देण्यात येते की, आम्ही परिशिष्टीत मिळकतीच्या संदर्भात अनिता प्रमोद पाटील आणि चिराम प्रमोद पाटील, मालक यांच्या हक्क, नामाधिकार आणि हितसंबंधांची तपासणी करत आहोत. कोणत्याही व्यक्तीचे परिशिष्टीत मिळकत किंवा त्याच्या कोणत्याही भागांच्या संदर्भात कोणताही दावा, हक्क, नामाधिकार, इस्टेट, शेअर किंवा हितसंबंध जसे की, करार, मागणी, वासाहक्क, विक्री, हस्तांतर, अदलाबदल, अभिहस्ताने, गहाण, प्रभार, बक्षिस, विश्वस्त, करारनामा, प्रसविदा, वारसा, दावा, धारणाधिकार, शेअर, कुलवहिवात, पोट-कुलवाहिवात, निर्वाह, सुविधाधिकार, मृत्युपत्र, मयत, अंत्यदान, विभागणी, खटला, हक्क, जमी, निवेशाज्ञा आदेश, संपादन, अधिग्रहण, भार, विकास हक्क, संयुक्त उपक्रम, व्यवस्था, भागीदारी, कर्ज, अग्रिम, एफएसआय/टीडीआर चा वापर, किंवा कायद्याच्या कार्यचलनाद्वारे किंवा अन्य किंवा परिशिष्टीत मिळकत किंवा त्याच्या कोणत्याही भाग किंवा त्यावरील संरचना/नॉवर किंवा परिशिष्टीत मिळकत किंवा त्याच्या कोणत्याही भागाचा विकास/विक्री करण्याचा मालकांचा हक्क किंवा अन्य काहीही असल्यास तसे लिखित स्वरूपात पुढील दस्तावेजांचे पुराव्यांच्या प्रमाणित सत्य प्रतीसह निम्नस्वाक्षरीकारांना त्यांचे कार्यालय येथे ६०३, बी विंग, ओम रिसिडेन्सी, भोईवाडा कोर्टाच्या जवळ, भोईवाडा, फ्लेट, मुंबई ४०००१२ येथे या सूचनेच्या प्रकाशनाच्या तारखेपासून १४ (चौदा) दिवसांत कळवावे, कसूर केल्यास, कोणतेही तसे प्रस्तावित दावे, हक्क किंवा हितसंबंध जर काही असल्यास ते सर्व हेतू आणि कारणांसाठी त्यागित आणि/ किंवा परित्यागित समजले जातील आणि मालक आणि त्यांचे उत्तराधिकारी आणि अभिहस्ताकितांवर ते बंधनकारक असणार नाही.

यावरील उल्लेखित परिशिष्ट

ठाणेच्या उप-प्रबंधकांच्या अधिकारक्षेत्रामधील आणि मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या स्थानिक हद्दीमधील तेलुका आणि जिल्हा, येथे खाली परिशिष्टात नमूद केलेल्या शेतजमिनीचे ते सर्व भाग आणि विभाग.

शु. क्र.	गाव	जुना सर्व्हे क्र.	जुना सर्व्हे क्र.	७/१२ उतान्यानुसार क्षेत्रफळ (चौ. मी.)
१	राई	१२१/६	७६/६	१०१०
२	राई	१२१/७	७६/७	९८०
			एकूण	१९९०

ठिकाण: मुंबई
दिनांक: १८.०५.२०२६
श्वेता एस शिर्के
वकील उच्च न्यायालय

कर्ज वसुली न्यायाधिकरण क्र. २ मुंबई येथे

३ रा मजला, टेलिफोन भवन, कुलाबा मार्केट, कुलाबा, मुंबई - ४०० ००५.
मूळ अर्ज क्र. ११२१ सन २०१६ मध्ये

किरकोळ अर्ज क्र. ७९ सन २०२३ नि. - १०

बँक ऑफ इंडिया विरुद्ध ... अर्जदार

सुरशील कुमार अंबिका प्रसाद दुबे आणि इतर. ... प्रतिवादी

- ज्याअर्थी, न्यायाधिकरणत सदर अर्ज दाखल केला. ज्याची प्रत यासह जोडलेली आहे. सदर विचारलेले अनुतोष का मंजूर करू नयेत. याची कारणे दाखविण्यासाठी तुम्हाला सूचना देण्यात आली. सूचना घ्यावी की, सदर अर्ज २९/०६/२६ रोजी स. ११.०० वा. किंवा न्यायाधिकरणाच्या सोयीनुसार त्यानंतर लगेचच सुनावणीसाठी घेण्यात येईल.
- तुम्हाला व्यक्तीशः किंवा यथायोग्य माहिती असलेल्या व्हिडिओ/विक्रीलाभार्थ हजर राहण्याचे निर्देश देण्यात येत आहेत आणि तुमचा प्रतिसाद काही असल्यास नोंद करणे.
- सूचना घ्यावी की, येथे वरील नमूद दिवशी तुम्ही हजर राहण्यास कसूरवार ठरल्यास, तुमच्या अनुपस्थितीत अर्जाची सुनावणी होईल आणि निर्णय केला जाईल.

सदर ०६ मार्च, २०२६ रोजी माझ्या हस्ते, सहीने आणि न्यायाधिकरणाच्या शिक्क्याने दिले.
रजिस्ट्रार,
डीआरटी - II, मुंबई

प्रतिवादीचे नाव आणि पत्ता :

१) सुरशील कुमार अंबिका प्रसाद दुबे
रूम क्र.१७, पंचशील चाळ, बजरंग नगर जवळ, नार्गिदास पाडा, नालासोपारा (पू.), मुंबई ४०१ २०९. आणि येथे देखील फ्लॅट क्र. २०१ आणि २०२, २रा मजला, "ए" विंग, बिल्डिंग क्र. ईसी/२४, साई मिलन सीएचएस लि., एव्हरसाईन सिटी, ७९/७२ अंबाडी रोड, वसई (पू.), ठाणे ४०० २०८.

२) पियम्बदा सुरशील दुबे
रूम क्र.१७, पंचशील चाळ, बजरंग नगर जवळ, नार्गिदास पाडा, नालासोपारा (पू.), मुंबई ४०१ २०९. आणि येथे देखील फ्लॅट क्र. २०१ आणि २०२, २रा मजला, "ए" विंग, बिल्डिंग क्र. ईसी/२४, साई मिलन सीएचएस लि., एव्हरसाईन सिटी, ७९/७२ अंबाडी रोड, वसई (पू.), ठाणे ४०० २०८.



एयू स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड (शेड्युल्ड कमर्शियल अँड अल बँक)

नोंद. कार्यालय : १९-ए, धुळेखर गार्डन, अजमेर रोड, जयपूर - ३०२००१ (सीआयएन : एल ३६९१९आरजे १९९६ पीएलसी०११३८९)

परिशिष्ट IV (नियम ८(II) पहा) कब्जा सूचना

ज्याअर्थी निम्नस्वाक्षरीकारांनी एयू स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड (शेड्युल्ड कमर्शियल अँड अल बँक) चे प्राधिकृत अधिकारी म्हणून सिक्युरिटीयेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्सियल असेट्स अँड एन्व्हेस्टमेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट (अँकट, २००२ (५४ सन २००२) अन्वये आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्व्हेस्टमेंट) रूल्स २००२ च्या नियम ३ सहवाचता कलम १३(१२) अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून खाली कोष्टकामध्ये दिलेल्या तपशीलाप्रमाणे सदर सूचना प्राप्त झाल्यापासून ६० दिवसांत सूचनेत नमूद केलेली रक्कम प्रदान करण्यासाठी कर्जदारांना खालील नमूद तारखेची मागणी सूचना जारी केलेली आहे.

कर्जदार/मं-कर्जदार/गहाणय्यदार/हर्षा नारायण नाय/कर्जदार क्र.	१३(१२)नुसारची मारीख आणि रक्कम	गहाणय्यदार/कर्जदारांचे नाव/गण	कब्जाघेतल्याची मारीख
(कर्ज खाते क्र.) एल१००१०६०७३६४०९६११, मे. एस बी जेन्स पार्लर (कर्जदार), प्रदीप कल्याण भालेकर (सह-कर्जदार), सागर कल्याण भालेकर (सह-कर्जदार), रोहिणी प्रदीप भालेकर (सह-कर्जदार)	११-नोव्हें-२५ रु. ९,४५,६६६/- रु. नऊ लाख पंचेचाळीस हजार सहाशे सहासष्ट फक्त १०-नोव्हें-२५ रोजीस	गट क्र. पारडी ५, पालिका मिळकत क्र. ३-१५६, करमाळा रोड जवळ, पारडी, जि.-उस्मानाबाद, महाराष्ट्र येथे स्थित मिळकत निवासी/व्यावसायिक मिळकत जमीन/इमारत/रचना आणि फिक्चर्सचे सर्व भाग आणि विभाग. मोजमापित १२.५ चौरस मीटर. पूर्व: रस्ता, पश्चिम: संधा माळी यांची मिळकत, उत्तर: वऱ्हा मिळकत, दक्षिण: ब्रिमिलाची मिळकत	१४-मे-२६
(कर्ज खाते क्र.) एल१००१०६०७३६४०९६११, मे. सविना कलेक्शन (कर्जदार), अजिम महेबूब मोमीन (सह-कर्जदार),	१७-फेब्रु-२६ रु. ४६,५६,२७४/-रु. सहाचाळीस लाख छपन्न हजार दोनशे चौथ्याहत्तर	गट क्र. ३२६, पालिका मिळकत क्र. २५६९/१, शिवाजी नगर भूप, ता.-भूम, जि.-उस्मानाबाद, महाराष्ट्र, ४१३५०४ येथे स्थित मिळकत निवासी/व्यावसायिक मिळकत जमीन/इमारत/रचना आणि फिक्चर्सचे सर्व भाग आणि विभाग. मोजमापित १४७५.५३ चौ.	१४-मे-२६

1. **Kapavruksh a Developers**, A registered Partners & Firm, Having its Office at: 821, Parekh Market, Block No. B17-B2, Opera House, Mama Parmanand Marg, Kennedy Bridge, Mumbai-400 004.

2. **Rekha Mehta**, Adult, India Inhabitant Age and Occupation: Not Known

3. **Vishal Mehta**, Adult, Indian Inhabitant, Age and Occupation: Not known

4. **Niral Mehta**, Adult, Indian Inhabitant, Age And Occupation: Not Known, All 2 to 4 Having their address at R/A -6/4, Madhu Sagar Behind India House, Kempes Corner, Mumbai- 400 036.

5. **M/s. Class Construction and Hotel Pvt. Ltd.** A company registered under the Companies Act, 2013, Having its registered office at Recondo Compound, Sudam Kalu Ahire Marg, Behind Band Box, Worli, Mumbai -400018

...Defendants To,
The Abovenamed Defendant(s).

Whereas the Plaintiff has filed the above mentioned suit against you for:

i. Pending the hearing and final disposal of the suit, the Court Receiver, High Court, Bombay be appointed as Receiver with all powers under Order XL, Rule 1 of the Code of Civil Procedure, 1908 including power to take charge and/or possession the suit property being situate at Final Plot No. 1204 of T.P.S. IV bearing Cadastral Survey No. 59 and 1/59 of Mahim Division, together with the buildings and structures standing thereon situated and lying and being at Kashinath Duru Road and Yadav Patel Lane, Off. Veer Savarkar Marg (formerly known as Cadell Road), Mumbai admeasuring 4910 sq.mtrs more particularly described at Exhibit B in the Plaint and make the Plaintiff as an agent of the Court Receiver without any royalty;

ii. Injunction from taking any further steps with regard to the suit property on the basis of the Development Agreement dated 22nd January, 2004, Conveyance Deed dated 28th February 2005 and Deed of Rectification dated 16th June 2006.

iii. Injunction against the Defendants and the persons claiming through them from creating any rights, title and interest with regard to the suit property.

And whereas the Hon'ble Court has been pleased to order substituted service upon you vide order dated 27.04.2026, as it has not been possible to serve you through ordinary process.

You are hereby informed that the said Suit/IA is fixed for hearing on 29th June 2026 before this Hon'ble Court.

You are hereby summoned to appear before the Court in person or through an Advocate duly instructed on the aforesaid date, failing which the suit/IA will be heard and decided ex-parte against you.

Take notice accordingly.

Date: 18.05.2026
Place: Mumbai

By Order of the Court
Mr. Anand A. Pande
Advocate for the Plaintiff
123, Great Western Building, Kalaghoda, Mumbai - 400023.
Enroll No. MAH/4675/2009
Email: adv.anand85@gmail.com

memorandum of un-erstanding, letter of allotment, exchange, development, transfer, gift, mortgage (equitable or otherwise), pledge, charge, lien, lease, tenancy, trust, muniment, maintenance, succession, inheritance, possession, release, relinquishment, attachment, license or any liability or commitment or otherwise howsoever through any agreement, deed, document, writing, conveyance, devise, bequest, succession, family arrangement, settlement, litigation, decree, award, judgement or order of the court of Law or Tribunal or revenue or statutory authority or arbitration, or any contract or agreement or otherwise howsoever or of whatsoever nature and/or the development rights and/ or right to any FSI or TDR in relation to the said Property or any part or portion thereof and/or otherwise howsoever, are hereby required to make the same known in writing to the undersigned, along with notarized documentary proof in support thereof, at the address at **Unadkat & Co., 407, Rustomjee Sangam, S V Road, Santacruz (West), Mumbai 400 054** within a period of 14 (fourteen) days from the date of publications hereof, failing which, it will be presumed that no rights, claims, objections and etc. subsists and all such rights, objections, claims and etc., if any, shall be deemed as waived, abandoned and not binding for all intent and purposes.

THE SCHEDULE ABOVE REFERRED TO

ALL THAT piece and parcel of land admeasuring 840.50 square meters (as per the Property Register Card) and admeasuring 873.54 square meters or thereabouts as per the title documents, bearing Plot No. C-15 and CTS no. 637 of Village Oshiwara, Taluka Andheri, Mumbai Suburban District situate, lying and being at Veera Desai Road, Andheri (West), Mumbai 400053 in within the Registration Sub-District of Mumbai City and District of Mumbai Suburban, and bounded as follows:-

- On or towards the North : by land bearing CTS No. 638;
- On or towards the South : by DP Road;
- On or towards the East : by DP Road;
- On or towards the West : by land bearing CTS No. 636.

Dated: 18-05-2026
Place: Mumbai

Manthan Unadkat
Unadkat & Co.
Law Offices

FREE PRESS JOURNAL 18/05/2026

केनरा बँक Canara Bank
Member Syndicate

AGHAR BRANCH

SEE RULE 8 (1)

POSSESSION NOTICE

(FOR IMMOVABLE PROPERTY)

Whereas:

The undersigned, being the Authorized Officer of the **Canara Bank, Aghar Branch** under Securitization And Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (Act 54 of 2002) and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, issued a **Demand Notice dated 04/06/2018** calling upon the **BORROWER/S DEORE WIRES [PROP. MR. ROSHAN RAVINDRA DEORE]** to repay the amount mentioned in the notice, being **Rs. 4,58,694/- [In Words: Four Lakhs Fifty Eight Thousand Six Hundred and Ninety four Only] as on 04/06/2018** along with future interest thereon within 60 days from the date of receipt of the said notice.

The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general, that the undersigned has taken **Actual possession** of the property described herein below in exercise of powers conferred on him under Section 13 (4) of the said Act, read with Rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules 2002 on this **15th day of May of the year 2026**.

The borrower in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of **Canara Bank, Aghar Branch** for an amount of **Rs. 75,703.63 [In Words: Seventy Five Thousand Seven Hundred Three and Paise Sixty Three Only] as on 15/05/2026 + future interest thereon**

Note: The property was sold through e Auction dated 07.01.2026 and Sale Proceeds Rs. 5,80,000.00 (Rs. Five Lakh Eighty Thousand Only) adjusted to loan account on 21.01.2026, before Sale proceeds adjustment liability was Rs.6,42,237.93 (Rs. Six Lakh Forty Two Thousand Two Hundred Thirty Seven and Paise Ninety Three Only) and outstanding liability as on 15.05.2026 is Rs. of Rs. 75,703.63 (Rs. Seventy Five Thousand Seven Hundred Three and Paise Sixty Three Only) after sale proceeds credit & interest and other charges debited.

The details of the property/ies mortgaged to the Bank and taken possession by the Bank are as follows:-

Description of the Mortgaged Property Details :

All Those Pieces Of Lands Situated At :- A/Post-Dhabhadi [NA Plot And Shed Constructed Thereon] Gat No. 90, Out Of Plot No.33, Adm. 95.31 Sq. Mtrs. With Construction Thereon Of Western Side [Gram Panchayat Milkat No. 4029], Dhabhadi, Tah-Malegaon, Dist-Nashik. **Bounded As Follows:- East -** Out Of Plot No.33 **West- Pbt No.31 North-Road South- Pbt No.36**

Date: 15/05/2026
Place: Aghar

Sd/-
Authorised Officer, Canara Bank

BABA ARTS LIMITED

CIN: L72200MH1999PLC119177

B1 & B4, Baba House, 86, M.V. Road, Andheri (East), Mumbai 400093
Tel: 022-49794623 Website: www.babaartslimited.com
Email: babaartslimited@yahoo.com/investors@babaartslimited.com

NOTICE TO SHAREHOLDERS

SPECIAL WINDOW FOR RE-LODGE MENT OF TRANSFER REQUESTS FOR PHYSICAL SHARES

Shareholders are informed that, SEBI vide its Circular No. HO/38/13/11(2)2026 MIRSD POD I/3750/2026 dated January 30, 2026 has opened a Special Window from February 05, 2026 to February 04, 2027 for re-lodgement of transfer deeds of physical shares lodged prior to the deadline of April 01, 2019, which were rejected/returned/not attended to due to deficiency in the documents/process or otherwise and also missed to re-lodge their request before the cut-off date.

During this special window period, the shares that are re-lodged for transfer shall be issued only in demat mode. Due Process shall be followed for such transfer-cum-demat requests.

As already requested vide earlier notice dated March 18, 2026, Shareholders are requested to re-submit their requests with our Registrar and Share Transfer Agent MUFG Intime India Private Limited (Formerly Link Intime India Private Limited) whose details are given below:

MUFG Intime India Private Limited
(Formerly Link Intime India Private Limited)

Unit: Baba Arts Limited
C-101, 247 Park, 1st Floor, LBS Road,
Gandhi Nagar, Vikhroli (West),
Mumbai-400083
Tel: (022) 4918 6000
Fax: +912249186060
Email: investor.helpdesk@in.mpmfsmufg.com

For Baba Arts Limited

Naishadh H. Mankad
Company Secretary &
Compliance Officer

Place : Mumbai
Date : 18th May, 2026

BRIHANMUMBAI MUNICIPAL

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that our client is